

Total No. of Questions : 4]

SEAT No. :

PC-1087

[Total No. of Pages : 4

[6315]-421

T.Y. B.Com.

**366(d) : CO-OPERATION AND RURAL DEVELOPMENT - III
(2019 Pattern) (Semester - VI) (Special Paper - III)**

Time : 2½ Hours]

[Max. Marks : 50

Instructions to the candidates:

- 1) *All questions are compulsory.*
- 2) *Figures to the right indicate full marks.*

Q1) A) Fill in the Blanks (Any 5) :

[5]

- i) Statutory Audit is_____to society.
 - a) Compulsory
 - b) Voluntary
 - c) Optional
- ii) Submission of Audit Report is_____of co-operative auditor.
 - a) Right
 - b) Duty
 - c) Power
- iii) Financial management is concerned with the efficient use of____
 - a) Share Capital
 - b) Current Assets
 - c) an important economic resource
- iv) The most important source of Co-operative finance are_____
 - a) Contribution of government
 - b) Members and investors
 - c) Borrowing and loans
- v) An auditor is the representative of_____
 - a) Member
 - b) Directors
 - c) Promoter

P.T.O.

vi) Funds are utilized in co-operatives as per_____planning.

- a) Sales
- b) product
- c) Financial

B) Match the Following: [5]

Group A

Group B

- | | |
|-----------------------------|----------------------------|
| i) Utilisation of funds- | a) Co-operative audit |
| ii) Examination by auditor- | b) Financial Control |
| iii) Audit report- | c) Signing of Audit Report |
| iv) Duty of Auditor- | d) Appointment in society |
| v) Co-operative Auditor- | e) Report by auditor |

Q2) Write short notes any(two) : [10]

- a) Investment policy of financial control.
- b) Characteristics of financial planning.
- c) Provision of Co-operative law relating to audit.
- d) Significance of co-operative Audit.

Q3) a) What is financial management? State its nature. [8]

b) State the estimation of financial requirement. [7]

Q4) a) Explain the operating expenditure and cost control. [8]

b) State the power and duties of Co-operative auditor. [7]



Total No. of Questions : 4]

PC-1087

[6315]-421

T.Y. B.Com.

366(d) : CO-OPERATION AND RURAL DEVELOPMENT - III
(2019 Pattern) (Semester - VI) (Special Paper - III)
(मराठी रूपांतर)

वेळ : 2½ तास]

[एकूण गुण : 50

सूचना :

- 1) सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.
- 2) उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात.

-
- प्रश्न 1)** अ) रिकाम्या जागा भरा. (कोणत्याही पाच) : [5]
- i) वैधानिक अंकेक्षण हे सोसायटीसाठी असते.
अ) सक्तीचे
ब) ऐच्छिक
क) पर्यायी
 - ii) अंकेक्षण अहवाल सादर करणे ही सहकारी अंकेक्षकाची असते.
अ) हक्क
ब) जबाबदारी
क) अधिकार
 - iii) वित्तीय व्यवस्थापन चा कार्यक्षमपणे वापराशी संबंधित आहे.
अ) भाग भांडवल
ब) चालू मालमत्ता
क) महत्वाचा आर्थिक स्रोत
 - iv) सहकारामध्ये हा प्रमुख वित्तीय स्रोत असतो.
अ) सरकारी योगदान
ब) सभासद आणि गुंतवणूकदार
क) कर्जाऊ रक्कम
 - v) अंकेक्षक हा चा प्रतिनिधी असतो.
अ) सदस्य (सभासद)
ब) संचालक
क) प्रवर्तक

vi) सहकारात निधीचा वापर नियोजनानुसार होतो.

- अ) विक्री
- ब) उत्पादन
- क) वित्तीय

ब) खालील जोड्या जुळवा

[5]

गट अ

गट ब

- i) निधीचा वापर
- ii) अंकेक्षकाद्वारे परीक्षा
- iii) अंकेक्षण अहवाल
- iv) अंकेक्षकाची कर्तव्ये
- v) सहकारी अंकेक्षक

- अ) सहकारी अंकेक्षण
- ब) वित्तीय नियंत्रण
- क) अंकेक्षण अहवालावर सही
- ड) सोसायटीद्वारे नियुक्ती
- इ) अंकेक्षकाने दिलेला अहवाल

प्रश्न 2) टिपा लिहा (कोणत्याही दोन)

[10]

- अ) वित्तीय नियंत्रणासाठी गुंतवणूक धोरण
- ब) वित्तीय नियोजनाची वैशिष्ट्ये
- क) सहकारी कायद्यातील अंकेक्षणविषयक तरतुदी
- ड) सहकारी अंकेक्षणाचे महत्त्व

प्रश्न 3) अ) वित्तीय व्यवस्थापन म्हणजे काय? त्याचे स्वरूप सांगा.

[8]

ब) वित्तीय आवश्यकतेनुसार अंदाजपत्रक सांगा.

[7]

प्रश्न 4) अ) कार्यरत (operating) खर्च आणि खर्च नियंत्रण स्पष्ट करा.

[8]

ब) सहकारी अंकेक्षकाचे अधिकार आणि कर्तव्ये सांगा.

[7]

